

मिरा भाईंदर महानगरपालिका

जा.क्र. मनपा/जनसंपर्क/ /2018-19

दिनांक : 16/05/2018

// प्रेस नोट //

मिरा भाईंदर महानगरपालिकेने प्लास्टिक पिशवी आणि थर्माकोल मुक्त मिरा भाईंदर कामी आज बुधवार दि. 16/05/2018 सकाळी 11 वाजता तिसरा मजला, नगरभवन, प्रभाग कार्यालय क्र. 2, भाईंदर (प.) कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाने प्लास्टिक अधिसूचना 2018 व्दारे बंदी करण्यात आलेली आहे. यामध्ये खालील प्लास्टिकवर बंदी घालण्यात आलेली आहे.

- सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या.
- थर्माकोल (पॉलिस्टायरिन) व प्लास्टिकपासून बनविण्यात येणा-या व एकदाच वापरल्या जाणा-या डिस्पोजेबल वस्तू. उदा. ताट, कप्स, ग्लास, काटे, वाटी, चमचे, भांडे इत्यादी
- हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजींगसाठी वापरले जाणारे प्लास्टिकचे भांडे व वाटी.
- स्ट्रॉ, नॉन वोवना पॉलिप्रॉपीलीन बॅगज.
- द्रव पदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे प्लास्टिक पाऊच/कप.
- अन्नपदार्थ धान्य इत्यादी साठविण्यासाठी व पॅकेजींगसाठी वापरले जाणारे प्लास्टिक व प्लास्टिक वेस्टन.
- प्लास्टिक व थर्माकोलचा वापर सजावटीसाठी बंदी असेल.

वरील सर्व उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, घमुळ व किरकोळ विक्री, आयात व वाहतुक करण्यास राज्यात संपूर्णतः बंदी आहे. गुन्हा केल्यास दंड- पहिला गुन्हा रु. 5000/- दंड, दुसरा गुन्हा रु. 10000/- दंड, तिसरा गुन्हा रु. 25000/- दंड 3 महिने कारावास.

महानगरपालिकेने प्रभाग समिती निहाय खालीलप्रमाणे प्लास्टिक संकलन केंद्र सुरु केलेली आहेत.

अ.क्र	संकलन केंद्र	संकलन केंद्र पत्ता	संकलन प्रतिनिधी	संपर्क क्रमांक
1.	प्रभाग समिती कार्यालय क्र. 1	पहिला मजला, स्व. काका बाप्तीष्टा कार्यालय, भाईंदर पोलिस स्टेशन शेजारी, भाईंदर (प.)	श्री. सुदाम गोडसे, प्रभाग अधिकारी	28140002 8433912066 8433911170
2.	प्रभाग समिती कार्यालय क्र. 2	पहिला मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मांडली तलाव, भाईंदर (प.)	श्री. जगदीश भोपतराव, प्रभाग अधिकारी	28144050 8422811226 8433912066
3	प्रभाग समिती कार्यालय क्र. 3	खारी तलाव, मराठी शाळा क्र. 6, दुसरा मजला, भाईंदर (पु.)	श्री. गोविंद परब, प्रभाग अधिकारी	9004402402 9867087719

4.	प्रभाग समिती कार्यालय क्र. 4	खारी तलाव, मराठी शाळा क्र. 6, दुसरा मजला, भाईदर (पु.)	श्री. प्रभाग कुलकर्णी, प्रभाग अधिकारी	8433912067 8433911979 28123409
5.	प्रभाग समिती कार्यालय क्र. 5	सय्यद नजर हुसैन भवन, रसाज थियटर बाजुस, मिरा रोड (पु.)	श्री. नरेंद्र चव्हाण, प्रभाग अधिकारी	8422811370 8422811365
6.	प्रभाग समिती कार्यालय क्र. 6	स्व. विलासराव देशमुख भवन, जांगीड उन्कलेव, कनकिया रोड, मिरा रोड (पु.)	श्री. चंद्रकांत बोरसे, प्रभाग अधिकारी	8456103 842811363 8433911976
7.	प्रभाग समिती कार्यालय क्र. 7	शहीद सुखदेव हॉल, मेरी गोल्ड जवळ, RBK शाळा कनकिया मिरा रोड	श्री. अनिल राठोड, स्वच्छता निरीक्षक	8422811295

केंद्र शासनाने मानवी पर्यावरणाचे रक्षण करणे करिता पर्यावरण (संरक्षण) कायदा 1986 मधील अधिकाराचा वापर करून घनकचरा (व्यवस्थापक व हाताळणी) नियम 2016 नुसार संमत केलेला आहे. घनकचरा व्यवस्थापन (व्यवस्थापक व हाताळणी) नियम 2016 मधील तरतुदीनुसार कचरा निर्माण करणा-यांनी ओला कचरा व सुका कचरा असे वर्गीकरण करून (वेगवेगळे साठवून) महानगरपालिकेस देणे बंधनकारक आहे. उदा. ओला कचरा (जैविक विघटनशिल कचरा) स्वयंपाक घरात निर्माण होणार कचरा, भाजीपाला, फळे, फुले, टाकाऊ अन्न पदार्थ, इत्यादी. सुका कचरा (अविघटनशिल कचरा) प्लास्टिक, काच, रबर, धातू, रेगझीन, लाकडी साहित्य. महानगरपालिका क्षेत्रातील ज्या गृहनिर्माण संस्था, अपार्टमेंट, वेगवेगळ्या असोसिएशन, मोठे व्यापारी, शैक्षणिक संस्था, औद्योगिक संस्था, मॉल्स, सुपर मार्केट, हॉटेल्स, बार रेस्टॉरंट इत्यादी ठिकाणी निर्माण होणारा कचरा "ओला कचरा व सुका कचरा" वेगळा करून दोन स्वतंत्र कचरा पेटीत महानगरपालिकेस देणार नाहीत, अशा कचरा निर्मात्याचा कचरा या पुढे महानगरपालिका उचलणार नाही असे महानगरपालिकेमार्फत आवाहन करण्यात येत आहे.

कार्यशाळेस मा. महापौर श्रीम. डिंपल मेहता, उपायुक्त (आरोग्य) श्री. संभाजी पानपट्टे, मिरा भाईदर महानगरपालिकेचे सन्मा. नगरसेवक, पदाधिकारी, व्यापारी वर्ग, विविध संघटना, नागरिक, पत्रकार बंधु उपस्थित होते. कार्यशाळेचे सुत्रसंचलन व सादरकरण मा. उपायुक्त यांनी केले.

मा. महापौर यांनी शासनाच्या प्लास्टिक बंदी बाबत महानगरपालिकेने व्यापक जनजागृती करणेबाबत आरोग्य विभागास आदेश दिले आहेत.

(*)

VExE°EAE{EEÇò +EvEEòE°úÒ

ÊÉúÉ

!ÉÉ<Ènùú

·É½þÉxÉMÉú{ÉÉÊ±ÉÉδÉ